

August 14, 2024

To,
The Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001
Scrip Code- 532320

Sub.: Financial Results- Newspaper Publication

Dear Madam/Sir,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith newspaper advertisement published in Business Standard and Mumbai Lakshadeep (in Marathi newspaper), both dated Wednesday, 14th August, 2024 about Unaudited Financial Results i.e. (standalone & consolidated) of the Company for the first quarter ended 30th June, 2024.

Kindly take note of the above.

Thanking You.

Yours faithfully,

For Vaarad Ventures Limited

Leena Vikram Doshi

Managing Director DIN: 00404404

Encl.: As above

- 1. Published in Business Standard (in English Newspaper) on Wednesday, 14th August, 2024
- 2. Published in Mumbai Lakshadeep (in Marathi newspaper) on Wednesday, 14th August, 2024

EASY FINCORP LIMITED

CIN: L65920WB1984PLC262226

Regd. Off: Duncan House, 4th floor, 31 Netaji Subhas Road, Kolkata - 700 001

Tel: 033-6625-1000 Email: rpsq.secretarial@rpsq.in website: www.easyfincorp.com Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2024

	Amount in Rs. Lakhs					
Sr.		(Quarter endec	i	Year Ended	
No.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited	
1	Total Income	2.11	2.49	2.42	9.74	
2	Profit / (Loss) before tax	(4.70)	(4.98)	(4.04)	(18.80)	
3	Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax	(3.79)	(4.13)	(3.19)	(15.41)	
4	Total Comprehensive Income /(Loss) net of tax	(3.79)	397.38	(3.19)	461.52	
5	Equity Share Capital	24.50	24.50	24.50	24.50	
6	Reserves (excluding Revaluation Reserves as per					
	balance sheet of previous year)	-	-	-	1,665.22	
7	Earnings per Share					
	(for continuing and discontinued operations) -					
	(of Rs. 10/- each)					
	a) Basic :	(1.55)	(1.68)	(1.30)	(6.29)	
	b) Diluted :	(1.55)	(1.68)	(1.30)	(6.29)	
1	The above recults prepared and presented pursuant to t	ho mauimmo	at of Regulation	on 22 of the	SERI /Licting	

- The above results prepared and presented pursuant to the requirement of Regulation 33 of the SEBI (List Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 have been reviewed by the Audit Committe in its meeting held on 13th August, 2024 and were approved by the Board of Directors in its meeting hel
- The above is an extract of detailed format of quarterly and year end financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of quarterly financial results are available on the website of BSE i.e. www.bseindia.com and website of the Company i.e. www. easyfincorp.com
- The figure for the corresponding previous periods have been regrouped/reclassified wherever considered necessary to conform to the figures presented in the current period.

For Easy Fincorp Limited Rajendra Dev Place: Kolkata (Director) Date: 13/08/2024 DIN 07011234

GEMSTONE INVESTMENTS LIMITED

Reg. Off.: Office No. A/301, Shubham Centre A Building CHS, Cardinal Gracious Road, Andheri Fast Mumbai 400093

CIN: L65990MH1994PLC081749; Email: gemstoneltd@gmail.com; Website: www.gemstoneltd.com Extracts of the statement of Un-audited Financial Results for the quarter ended on 30th June, 2024

oo van	Amount in Lakiis except LF3			
	Standalone			
Particulars	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	
Total income from operations (net)	55.106	210.523	50.134	
Net Profit/(Loss) for the period				
(before tax and exceptional items)	42.701	48.518	31.880	
Net Profit/(Loss)for the period before tax				
(after exceptional items)	42.701	48.518	31.880	
Net Profit / (Loss) for the period after tax	32.965	35.168	24.580	
Paid-up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	747.500	747.500	747.500	
Earning per equity share				
Basic	0.044	0.047	0.033	
Diluted	0.044	0.047	0.033	
Note:				

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The fu format of Un-audited Financial Result for the quarter ended is available on the website of the Stock Exchang

Figures of the previous year have been re-grouped / re-arranged / re-classified wherever considered necessary By Order of the Board

Sd/

Managing Director Date: 12/08/2024

RAMCHANDRA LEASING AND FINANCE LIMITED

CIN: L65910GJ1993PLC018912 R/O: 201/1, RUDRA PLAZA, OPP VMC GAS OFFICE, DANDIA BAZAR MAIN ROAD, VADODARA, GUJARAT 390 001 EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL STATEMENT RESULTS FOR THE QUARTER ENDED Rs. (in lakhs) except for Earning Per Shar JUNE 30, 2024

Sr.		For	Year ended				
No.	Particulars	30/06/2024 Unaudited		31/03/2024 Audited			
1. 2.	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period	10.88	2.95	36.10	46.27		
3.	(before Tax, Exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	0.23	0.03	1.52	1.75		
4.	(After Exceptional and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	0.23	0.03	1.52	1.75		
5.	(after Exceptional and/or extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	0.17	0.03	1.42	1.62		
6.	and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	0.17 511.62	0.03 511.62	1.42 511.62	1.62 511.62		
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
8.	in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations)	0.00	0.00	0.00	36.13		
	1. Basic: 2. Diluted:	0.00 0.00	0.00 0.00	0.00 0.00	0.00 0.00		

e:

The Standalone Audited Financial Results of the Company for the Quarter ended on 30th June, 2024 have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 13/08/2024. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity website ramchandrafinance.in

The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

For and on behalf of Ramchandra Leasing and Finance Limited Sd/-Pradeep Saremal Jain

Date: 13/08/2024 Place: Vadodara

EVERLON FINANCIALS LIMITED CIN :- L65100MH1989PLC052747

Regd. Office: 67, Regent Chambers, 208 Nariman Point, Mumbai - 400 021. E-mail: info@everlon.in, Tel. : 2204 9233, 2204 2788 STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

(₹ in Lacs) (Except Earning Per Share Quarter Ended | Year Ended 31/03/2024 30/06/2024 30/06/2023 Unaudited Audited Unaudited Total Income from Operations (Net) 453.88 147.20 Net Profit / (Loss) for the Period 202.37 139.74 906.71 (before Tax and Extraordinary items) Net Profit / (Loss) for the Period before Tax 202.37 139.74 906.71 (after Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax 197.72 (after Extraordinary items) 92.69 800.35 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] 1.039.43 800.35 Paid-up equity share capital (Face value of 10/- each) 620.00 562.22 562.22 Reserves excluding revaluation reserves (as show 1.324.85 in the Audited Balance Sheet of previous year) Earnings per share (of 10/- each) (not annualis 3.19 1.65 12.91

. The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results of the Compa for the First Quarter ended 30th June, 2024 flied with the Stock Exchange under Regulation 33 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year ended Results of the Company are posted on Company's website (www.everlon.in) and on the Stock Exchange website (www.bseindia.com) where the Company's shares are listed.

3 19

Diluted

Place : Mumbai

Dated :12th August, 2024

The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in the meeting held on 12th August, 2024. The financials results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For Everlon Financials Limited (Formerly Known as Everlon Synthetics Limited)

1 65

Jitendra K Vakharia DIN:00047777

13.44

ATCOM TECHNOLOGIES LIMITED CIN: L29299MH1983PLC054224

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30.

Regd. Office: Flat No 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuva Marg, Wadala,

Mumbai - 400031 . Tel No: 022-35566211 Email: atcomcs@gmail.com Website : www.atcomtech.co.in

				(Rs in Lakhs)	
PARTICULARS	C	Quarter ended			
PARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024	
Revenue from Operations	0.00	0.15	0.00	0.24	
Net Profit / (Loss) for the period(before Tax,					
Exceptional and/or Extraordinary items)	(6.32)	(4.42)	(8.73)	(23.54)	
Net Profit / (Loss) for the period	(6.32)	(4.42)	(8.73)	(23.54)	
Total Comprehensive Income for the period	(6.32)	(4.42)	(8.73)	(23.54)	
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1534.00	1534.00	1534.00	1534.00	
Other Equity excluding Revaluation Reserves					
Earnings per share (of Rs. 10/- each) (Not Annualised)					
Basic & Diluted	(0.004)	(0.003)	(0.006)	(0.015)	
EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024					

			((Rs in Lakhs)
PARTICULARS	Quarter ended			Year ended
PARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024
Revenue from Operations	0.00	0.15	0.00	0.24
Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	(6.31)	(4.40)	(8.73)	(23.42)
Net Profit / (Loss) for the period	(6.31)	(4.40)	(8.73)	(23.42)
Total Comprehensive Income for the period	(6.31)	(4.40)	(8.73)	(23.42)
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1534.00	1534.00	1534.00	1534.00
Other Equity excluding Revaluation Reserves				
Earnings per share (of Rs. 10/- each) (Not Annualised)				
Basic & Diluted	(0.004)	(0.003)	(0.006)	(0.015)

Notes: 1.The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results a ective Meetings held on August 13, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out Limite Review of the aforesaid results.

2.The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quart 2. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quart-ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations ar Disclosure Requirements) Regulations, 2015 and are available on the stock exchanges' website (www.bseindia.co and www.nseindia.com) and the Company's website www.atcomtech.co.in

> For Atcom Technologies Limited Vikram Dosh

Date : August 13, 2024 Chairperson & Managing Director

"FORM NO. INC-25A"

Advertisement to be published in the newspaper for conversion of nublic company into a private company Before the Regional Director,

Ministry of Corporate Affairs, Mumbai (Maharashtra) Region. In the matter of the Companies Act, 2013, section 14 of Companies Act, 2013 and Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014. AND

In the matter of **EQUITY LINK RESEARCH (INDIA) LIMITED** (CIN: U65990MH1995 PLC089705) having its registered office at 21/168, ANAND NAGAR OM CHS, ANAND NAGAR LANE, OFF. NEHRU ROAD, VAKOLA, SANTACRUZ (EAST), MUMBAI MF 400055 IN., (Applicant)

Notice is hereby given to the general public that the company intending to make an application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 12

July, 2024 to enable the company to give effect for such conversion Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director at Everest, 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below

or and behalf of, EQUITY LINK RESEARCH (INDIA) LIMITED

DAMANJEET EDWIN ISAAC

[Director) [DIN:00733678]

Place : Mumbai

Regd. Address of the Company: 21/168, ANAND NAGAR OM CHS, ANAND NAGAR LANE, OFF. NEHRU ROAD, VAKOLA, SANTACRUZ (EAST), MUMBAI MH 400055 IN Date: 14th August, 2024.

Place: Mumbai

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-40

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/2160/2024 Date: 12/08/2024 Application u/s 11 of Maharashtra Ównership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 154 of 2024

Ashok - Villa Row Houses Co-op. Hsg. Society Ltd., Survey No. 194, Survey No. 191, Hissa No. 2, CTS No. 2334/A, Village Dahisar, in the housing scheme of Ashok Van, Shivvallabh Road, Borivali (E), Mumbai - 400066, Applicant, Versus, 1. M/s. Survin Development Corporation, Having its last known address at 120, Jasud Bhavan Road No. 24A, Sion (W), Mumbai - 400022, 2. Jaisukhlal Govindji Shah, Having last known address at Grand Paradi Apartment, C Building, 9th August Kranti Marg, Cumbala Hill, Mumbai - 400036, 3. a) Bl P Pushpagandha CHSL, b) B/2 Bakul CHSL, c) B/3 Blue Bell CHSL, d) B/4 Prajakta CHSL, e) B/5 Nishigandha CHSL, f) B/6 Shanti Shree CHSL, g) B/10 Sonchafa CHSL, h) C/7 Seven Seas CHSL, i) C/8 Cosmos CHSL, j) C/9 Gulmohar CHSL, k) C/11 Pankaj CHSL, h) 11/A Vanashree CHSL, m) The Owner of Bungalow No. 12/F/D, o) The Owner of Bungalow No. 12/F/D, o) The Owner of Bungalow No. 12/J/D, q) 14/E Dhavalgiri CHSL, r) 15/C Sunrise CHSL, s) 17/3A Shiv Kankan CHSL, t) 19/B Swarup Niketan CHSL, u) Bhuvangiri CHSL, v) The Owner of Bungalow No. 12/H, 2) Shivsai CHSL, aa) Manju Deopura bb) Suresh Deopura, Having the last known address of Oppo. No. 3a to 3bb at Ashokvan, Shivvallabh Road, Borrvali (E), Mumbai - 400066.....Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. **Description of the Property:-**

Claimed Area

Unilateral Conveyance of land admeasuring 1555.77 Sq. Mtrs. plus 340.93 Sq. Mtrs. total 1896.70 Sq. Mtrs. out of 28866.90 Sq. Mtrs. as specifically set out in the Property Registration Card CTS No. 2334/A & the copy of the Agreement for sale along with building standing thereon at Survey No. 194, Survey No. 191 Hissa No. 2, CTS No. 2334/A, Village Dahisar, Taluka Borivali, District Mumbai Suburban, in the housing scheme of Ashok Van, Shivvallabh Road, Borivali (E), Mumbai 400066, alongwith proportionate right in the common amenities admeasuring 340.93 Sq. Mtrs. but of 9266.98 Sq. Mtrs. benefits in Road Setback admeasuring 242.01 Sq. Mtrs. out of 6578.33 Sq. Mtrs. in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 26/08/2024 at 02:00 p.m.



Sd/-District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

GALAXY CLOUD KITCHENS LIMITED

CIN: L15100MH1981PLC024988 Regd Off.: Knowledge House, Shyam Nagar Off Jogeshwari-Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai 400060. Email: investors@galaxycloudkitchens.in, Tel: 022-28039405

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30th, 2024 Quarter Ended Year Ended **Particulars** 30-Jun-2024 31-Mar-2024 30-Jun-2023 31-Mar-2024 (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) 259.04 Total Income from operations (net) 197.28 66.73 444.60 Net Profit / (Loss) for the period before Exceptional Items and Tax (231.36)(165.34) (242.28)(1,423.02)Net Profit / (Loss) for the period before Tax after Extraordinary Items (231.36) (165.34) (242.28)(1,423.02) Net Profit / (Loss) for the period after Tax and Extraordinary Items (165.34)(1,423.02)(231.36)(242.28)Total Comprehensive Income/(Loss) for the Period (231.36)(158.26) (242.28)(1.415.94)Equity Share Capital 4.493.77 4.493.77 4.493.77 4 493 77 (6.636.15) Other Equity Earnings Per Share (before extraordinary items) (Face Value of Rs. 10/- Each)

Notes:

Place : Delhi

Date: August 12th, 2024

Basic & Diluted

The Financial Results of the Company for Quarter ended June 30, 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on August 12, 2024.

(0.51)

(0.37)

The above is an extract of the detailed format of thes financial results for the quarter ended June 30, 2024 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid result is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on Company's website at www.galaxycloudkitchens.in

By order of the Board Galaxy Cloud Kitchens Limited Pinki Dixi Whole Time Director

DIN: 10469085

(0.54)

VAARAD VENTURES LIMITED CIN: L65990MH1993PLC074306

Regd. Office: Flat No 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuva Marg, Wadala,

Mumbai - 400031. Tel No: 022-35566211 Email-cs.dept@vaaradventures.com Website: www.vaaradventures.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024					
				Rs in Lakhs)	
PARTICULARS	G	uarter ende	t	Year ended	
PARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024	
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00	
Net Profit / (Loss) for the period(before Tax,					
Exceptional and/or Extraordinary items)	(8.96)	(7.78)	(8.51)	(26.95)	
Net Profit / (Loss) for the period	(8.96)	(7.78)	(8.51)	(26.95)	
Total Comprehensive Income for the period	(8.96)	(7.78)	(8.51)	(26.95)	
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	2499.03	2499.03	2499.03	2499.03	
Other Equity excluding Revaluation Reserves					
Earnings per share (of Rs. 1/- each) (Not Annualised)					
Basic & Diluted	(0.004)	(0.003)	(0.003)	(0.011)	

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL R	ESULTS FOR T	HE QUARTER E	ENDED JUNE 3	30, 2024
				(Rs in Lakhs)
PARTICULARS	G	uarter ende	d	Year ended
FARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.52
Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	(6.88)	(5.66)	(6.45)	(18.47)
Net Profit / (Loss) for the period	(6.88)	(5.66)	(6.45)	(18.47)
Total Comprehensive Income for the period	(6.88)	(5.66)	(6.45)	(18.47)
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	2499.03	2499.03	2499.03	2499.03
Other Equity excluding Revaluation Reserves				
Earnings per share (of Rs. 1/- each) (Not Annualised)		·	·	
Basic & Diluted	(0.003)	(0.002)	(0.003)	(0.007)

Notes: 1.The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results at their respective Meetings held on August 13, 2024. The Statutory Auditors of the Company have carried but Limited Review of the aforesaid results.

2.The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2024. The detailed consolidated financial results, as well as the detailed standalone financial results for the said period, filed with the Stock Exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) and the Company's website (www.vaaradventures.com).

For Vaarad Ventures Limited

Leena Dosh Place : Mumbai Date : August 13, 2024 **Chairperson & Managing Director**

MUKAT PIPES LIMITED

CIN: 127200MH1987PI C044407

Regd. Office: Flat No. 39, Parag Apartments, 7th Floor, J.P. Road, Versova, Andheri (West), Mumbai - 400061. Correspondence Address: Rajpura-Patiala Road, Rajpura - 140 401, Punjab Phone: +91 1762-225040 Fax: +91 1762-222390 Email: mukatoipes@gmail.com/Website: www.mukatoipes.com/

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2024

Quarter ended Previous yea **Particulars** 30.06.2024 30.06.2023 31.03.2024 31.03.2024 (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) Total income from operations (net) 206.06 129.65 629.70 Net Profit / (Loss) for the period 4.09 14.66 (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) (2.89)29.70 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) (2.89)4.09 14.66 29.70 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 4.09 (2.89)14.66 29.70 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (2.89)4.09 14.66 Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 5/- each per Share) 591.50 591.50 591.50 591.50 Reserves (excluding Revaluation Reserve) (1275.18)Earnings Per Share (Face Value Rs.5/-) (for continuing and discontinued operations) Basic (0.02)0.03 0.12 0.25 Diluted 0.03 0.12 0.25

- 1) The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Company's website www.mukatpipes.com and on the website of BSE i.e. www.bseindia.com The Unaudited Financial Results for the quarter ended on 30.06.2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13.08.2024.
- # Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules whichever is applicable. For MUKAT PIPES LIMITED

Date: 13-08-2024 Place: Rajpura

(MANDEEP AHLUWALIA PAHWA) CHAIRPERSON OF MEETING DIN - 01355511

APT PACKAGING LIMITED

Regd Off: Gut No 76, Vill Pangara, Tq. Paithan, Dist. Aurangabad (M.S)-431 106 CIN: L24100MH1980PLC022746 Website: www.aptpackaging.in

(Rs. In Lakhs) SL Particulars ear to date Figures Quarter Ending/ Corresponding 3 months ended in the Current year revious year ending revious year 30.06.2023 **31.03.2024** Total Income from Operations
 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/o Extraordinary items#
Net Profit / (Loss) for the period before (253.47) (136.31) and/or Extraordinary items#)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and 16.40 (136.31) (252.40) Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income for the period (Comprising Profit (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive 13.63 (138.03) (233.27) Income (after tax)]
Equity Share Capital
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the 526.00 526.00 526.00 Audited Balance Sheet of the previous year
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (1081.85)

Diluted
Notes:
1. The above results have been prepared as per IND AS which have been approved by Audit Committee at the meeting held on 09/08/2024 and taken on record and approved by the Board of directors at the meeting held on 12/08/2024 at Aurangabad.
2. In the absence of virtual certainty of having taxable income in predictable future, as a matter of prudence, no differed tax assets has been recognized as envisaged in Ind AS 12 on Income Taxes.
3. The Company is engaged in the business of manufacturing Co-extruded Tubes which in the context of Ind AS 108 "Operating Segments".
4. There was no investor complaints pending/received during the period.
5. the figures have been regrouped /rearranged wherever necessary.

For Apt Packaging Ltd SD/-Shri. Arvind Machhar Mananing Director

(for continuing and discontinued operations)

Dt. 12.08.2024 Place:- Aurangabad Managing Director Din:- 00251843

Business Standard

Diluted



NATIONAL LIBRARIANS' DAY CELEBRATION AT GNIMS National Seminar marked the celebration of The seminar fostered an environment for the

National Librarians' Day and honoured the 132nd Birth Anniversary of Dr S R shared mission and reaffirm their Ranganathan, The Father of Library commitment to the foundational principles Science, on August 10, 2024, organised by Bombay Science Librarians Association (BOSLA) in collaboration with SGPC's Guru Nanak Institute of Management Studies (GNIMS) and GNIMS Business School, Mumbai.

Dr Shubhas Chavan, Chairman, Dr Kuljeet G Kahlon, Treasurer, Dr Dattatraya Kalbande, General Secretary and other Office bearers were the Organising Committee. Dr Nandkishor Motewar, University Librarian also attended this Seminar, which gave a boost to the Organisers. The eminent speakers were Mr Kishor Ingle and Dr Padma Sirohi.

Dr M Doraswamy, the Honorable Vice Chancellor of Dravidian University, conveyed audio greetings from Andhra Pradesh, extending his best wishes for a successful Seminar.



120 Pan India participants to reflect on their

set forth by Dr Ranganathan, reinforcing the

evolving landscape of librarianship.





ATCOM TECHNOLOGIES LIMITED

CIN: L29299MH1983PLC054224

Regd. Office: Flat No 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuva Marg, Wadala, Mumbai - 400031 . Tel No: 022-35566211 Email: atcomcs@gmail.com Website: www.atcomtech.co.in

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024				
			((Rs in Lakhs)
PARTICULARS	C	uarter ende	d	Year ended
PARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024
Revenue from Operations	0.00	0.15	0.00	0.24
Net Profit / (Loss) for the period(before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	(6.32)	(4.42)	(8.73)	(23.54)
Net Profit / (Loss) for the period	(6.32)	(4.42)	(8.73)	(23.54)
Total Comprehensive Income for the period	(6.32)	(4.42)	(8.73)	(23.54)
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1534.00	1534.00	1534.00	1534.00
Other Equity excluding Revaluation Reserves				
Earnings per share (of Rs. 10/- each) (Not Annualised)				

(0.004)

(0.003)

(0.006)

(0.015)

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024				
				(Rs in Lakhs)
PARTICULARS	C	uarter ende	d	Year ended
PARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024
Revenue from Operations	0.00	0.15	0.00	0.24
Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	(6.31)	(4.40)	(8.73)	(23.42)
Net Profit / (Loss) for the period	(6.31)	(4.40)	(8.73)	(23.42)
Total Comprehensive Income for the period	(6.31)	(4.40)	(8.73)	(23.42)
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1534.00	1534.00	1534.00	1534.00
Other Equity excluding Revaluation Reserves				
Earnings per share (of Rs. 10/- each) (Not Annualised)				
Basic & Diluted	(0.004)	(0.003)	(0.006)	(0.015)

Notes: 1. The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results their respective Meetings held on August 13, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out Limite

Review of the aforesaid results. 2.The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and are available on the stock exchanges' website (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website www.atcomtech.co.in.

For Atcom Technologies Limited

Place: Mumba

Basic & Diluted

Vikram Doshi Chairperson & Managing Director

VAARAD VENTURES LIMITED

CIN: L65990MH1993PLC074306

Regd. Office: Flat No 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuva Marg, Wadala,

Mumbai - 400031. Tel No: 022-35566211 Email-cs.dept@vaaradventures.com Website : www.vaaradventures.com EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

				(Rs in Lakhs)
PARTICULARS	C	Quarter ended		
PARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.00
Net Profit / (Loss) for the period(before Tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	(8.96)	(7.78)	(8.51)	(26.95)
Net Profit / (Loss) for the period	(8.96)	(7.78)	(8.51)	(26.95)
Total Comprehensive Income for the period	(8.96)	(7.78)	(8.51)	(26.95)
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	2499.03	2499.03	2499.03	2499.03
Other Equity excluding Revaluation Reserves				
Earnings per share (of Rs. 1/- each) (Not Annualised)				
Basic & Diluted	(0.004)	(0.003)	(0.003)	(0.011)

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024					
			-	(Rs in Lakhs)	
PARTICULARS	C	Quarter ended			
PARTICULARS	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024	
Revenue from Operations	0.00	0.00	0.00	0.52	
Net Profit / (Loss) for the period (before Tax,					
Exceptional and/or Extraordinary items)	(6.88)	(5.66)	(6.45)	(18.47)	
Net Profit / (Loss) for the period	(6.88)	(5.66)	(6.45)	(18.47)	
Total Comprehensive Income for the period	(6.88)	(5.66)	(6.45)	(18.47)	
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	2499.03	2499.03	2499.03	2499.03	
Other Equity excluding Revaluation Reserves					
Earnings per share (of Rs. 1/- each) (Not Annualised)					
Basic & Diluted	(0.003)	(0.002)	(0.003)	(0.007)	

Notes: 1. The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results at their respective Meetings held on August 13, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid results.

2.The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarte ended June 30, 2024. The detailed consolidated financial results, as well as the detailed standalone financial results for the said period, filed with the Stock Exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) and the Company's website (www.vaaradventures.com).

For Vaarad Ventures Limited

Leena Doshi Chairperson & Managing Director Date : August 13, 2024

кѕнітіј

३. करानंतर नफ

ठिकाण: मुंबई

<mark>नारीख: १४.०८.२०२४</mark>

क्षितीज पॉलीलाईन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.३३, डिम्पल आर्केड, साई धाम मंदिराजवळ, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पुर्व, मुंबई, कांदिवली पुर्व, महाराष्ट्र, भारत-४००१०१. द्रः: +९१२२४२२३४१००, ई-मेलःkshitij123@kshitijpolyline.co.in, वेबसाइट:https://kshitijpolyline.co.in/investors ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(बी) पहा)

				(रुपये लाखात ई	गीएस व्यतिरि त ः
अ. क्र.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
	तपशील	३०.०६.२०२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	99६७.२६	२०६७.१२	9842.89	६६१९.२९
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	9908.32	9२९४.9३	9420.50	Ę ą८४.५४
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	9908.32	9२९४.9३	9420.50	Ę३८ ४.५४
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	89.८७	949.८३	(६९.६६)	9६9.३२
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	0.00	(0.७२)	0.00	(0.02)
Ę	समभाग भांडवल	9093.04	9093.04	9093.04	9093.04
(9	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार	-	-	-	१०१६.००
۷	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.२/-) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूलभूत (रु.) २. सीम्पीकृत (रु.)	- 0.90 0.90	- 0.30 0.30	(0.98) (0.98)	- 0.32 0.32

तिमाही तिमाही तिमाही वर्ष ३१.०३.२०२४ ३०.०६.२०२४ 39.03.2028 30.08.2023 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित उलाढाल £83.८9 9२३०.२७ ९२३.५५ 399८.३२ २. किरपूर्व नफा 39.00 (09.90) (86.53) (49.93)

- सदर वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान
- संबंधीत कालावधीचे आकडे हे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुनर्वर्गीकृत/पुर्ननमुद केले आहेत.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

क्षितीज पॉलीलाईन लिमिटेडकरित

(६९.९३)

(48.84)

सर्व लोकांना हया नोटीसीने कळविण्यात येते की. मल

मिकालेल्या माहिती नुसार, गाव - बोळिंज, तालुका-वसई, जिल्हा-पालघर येथील जमीन सर्वे नं ४९१/अ/३, क्षेत्र हे.आर. १-६०-००, हया जमिनीवे श्री कमलाकर सुकूर पिलाना आणि इतर हे रह -मालक आहेत आणि मालकांनी सदर जमिन विकासासाठी देण्याचा विचार केला आहे त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेकडन परवानगी घेण्याच्य

प्रक्रियेत आहे. तरी,कोणत्याहीपक्ष/व्यक्ती/संस्थेचे कोणतेही हक्क, विक्रीचे, गहापखत, भेट, सूट, कुल वहिवाट, वारसा हक्क, भाडेपटटा किंवा इतर कोणत्याही प्रकारचे हितसंबंध असल्यास वृत्तपत्रात ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत खालील पत्यावर लिखित स्वरुपात स्वाक्षरी पुराव्यासह यावेत.जर उपरोक्त आक्षेप नोटीसच्या १४ दिवसांच्या आत नोंदवला गेला नाही तर सदर जिमनीचा व्यवहार हरकत विरहीत आहे किंवा हरकत असल्यास सोडुन दिली आहे असे समजण्यात येइल आणि श्री कमलाकर सुकूर पिलाना आणि इतर ह्यांची मालकी आणि हक्क निर्विवाद आहे असे मानले जाईल व त्या बाबातचे प्रमाणपत्र त्यांच्या नावावर दिले जाईल हयाची नोंद घ्यावी.

श्री . तुषार आर . पाटील वकील पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग,मुळगाव,तालुका - वसई जिल्हा - पालघर वसई, पश्चिम -४०१२०१

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of Mr. Nagendra Satyanarayan Bhutra and Mrs. Jyoti Nagendra Bhutra in respect of th operty more particularly described in the nedule hereinafter referred to as the "SAII FLAT" that Mr. Nagendra Satyanaraya Bhutra and Mrs. Jyoti Nagendra Bhut had purchased the said flat from Smt. Gee Ramkrishna Gaitonde vide "Agreeme for Sale" dated 01/07/2024 bearing ocument No. BRL-8-12609-2024.

That originally Smt. Geeta Ramkrishn Gaitonde purchased the said flat from M/s. I A Build Corporation vide Agreement dat 26/06/1975 duly registered vide a Registere Declaration Deed dated 08/06/2009 bearing cument No. BDR-2-4451-2009. Where Original Agreement dated 26/06/200 the Registered Declaration Deed date 08/06/2009 bearing document No. BDR-2 4451-2009 and Original Share Certificat earing certificate No. 61 from 21 to 25 spect of said flat is misplaced and a lo omplaint for the same was filed with Kasturba Marg Police Station on 18/08/202 earing Lost Report No. 61/2023.

Any persons who finds the aforer Original Agreement, the Registered Declaration Deed & Original share ertificate is to contact within 14 days at the office of Adv. Aalaya A. Khan, havir address at Office no. B-98, Shanti Shoppin entre, Near Railway Station, Mira Roa Cast), Thane 401107 from the date hereo ailing which the society shall issue unlicate Share Certificate under the name Mr. Nagendra Satyanarayan Bhutra a Mrs. Jvoti Nagendra Bhutra for the said fl nd they shall be deemed as the true as awful owner of the said flat.

SCHEDULE OF THE PROPERTY lat No. A-5, First floor, area admeasurii 561 sq. ft. (Built-up), Silver Gol partments Co-Operative Housing Society situated at S. V. Patel Road, Borivali (W Mumbai-400092 Village-Eksar, Dist. Taluka-Borivali, CTS No. 2411.

Date: 14/08/2024 MUMBAI LAW FIRM; Place: Thane ADV. AALAYA A. KHAN ADVOCATE HIGH COURT, MUMBAI.

PUBLIC NOTICE

I. MR. NOORULHODA MAINUDIN KHAN Resident of: Flat No. 412, 4th Floor, C. - win building No. 2. Humera Park, Pathanwadi Rani Sati Marg, Malad (East) Mumbai 400097. Inform to General public in large that I am the legal heirs, owner possession of land property more described hereunder.

Area Survey Hissa Area Village No. No. 2400 sq.feet 44 3/1 0-02-38 Pelhar bearing, H.R. of Village Pelhar, Taluka vasai District-Thane, Panchayat Samiti-vasai within Vasai-Virar City Municipa Corporation.

Corporation.
The aforesaid land property I wanted to sell to (1) MR. MUQEEM R. KHAN AND MR. NAIYYAR AZMI MOHD ATHAR Resident of: Raza UI Raza Compound, Vakan Pada, Dhaniy, Nalasopara (East) Tal.Vasai, Dist. Palghar-401208, the purchaser Mr. MUQEEM.R. Khan and Mr. Naiyyar Azmi Mohd. that both were agreed to purchase aforesaid land as per oral discussion on 26th October 2023. And also agreed to transferred considering amount, but from 26th October 2023 till the month of February 2024 the failed to transaction of amount, owing to this 2023 till the month of February 2024 they alialed to transaction of amount, owing to this reason I, MR. NOORULHODA MAINUDIN KHAN conclusion to cancel oral dealing of aforesaid land property from both MR. MUQEEM R. KHAN AND MR. NAIYYRA AZMI MOHD. ATHAR for which I, have sent them a notice to cancel oral dealing of selling land property, some documents related to the aforesaid land property with them, kindly handover the same to the Undersigned within 15 days from the date of publication of this notice, if misuse anywhere shall be prosecuted, and legal action will be taken that please take note of it. Any person/s, he/she dealing with aforesaid land property do at their own risk.

Date:14/08/2024 Sd/-Mr. NOORULHODA MAINUDIN KHAN Mobile: 98672 00840

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या नोटीसीव्दारे कळविण्य की, स्वर्गीय श्री. इंदरलाल अमरदास सचदेव ांच्या मृत्युपत्रानुसार गाव मौजे : चुळणे, ता ँपालघर, पिन कोड - ४०१ र०२ थील सर्व्हे नं. ७२ (जुना सर्व्हे नं.९०), १ (पैकी) (पैकी), ३ (पैकी), ५ (पैकी), ७ (पैकी), पैकी), ९ (पैकी) ह्या जिमन मिळकतीवर बांधण्य गलेल्या मेक्सर १. मधील "कौल हेरीरेज" र म्प्लेक्स मधील ''इम्प्रेस टॉवर'' या इमारतीमधी १५ चौ फर म्हणलेच ६६ २४ चौ मीरर क्षेत्र बी" विंग मधील चवथ्या मजल्यावरील फ्लॅ ४०४ हा फ्लॅट त्यांच्या मालकीचा आहे. ज्या /२०११ रोजी मा. सह उपनिबंधक वसई-. च्या कार्यालयात अनु क्र. ०६०७०/२०११ अन्व दविण्यात आलेला आहे. सदर श्री इंदरला मरदास सचदेवा यांचे दिनांक ०४/०२/२०१ ोजी निधन द्यालेले असन त्यांचे प्रश्चात १)र्श्व ंजीवव्याग दंहरलॉल स्चारेवा २)श्री मंतकमार इंदरलाल सचदेवा. ३)श्री. जितें रालाल सचदेवा हे देखील दिनांक ०६/०६ २१ रोजी मयत झालेले असून त्यांचे पश्चा ांचे कायदेशीर वारस ३/१)^{ब्र}ीमती. संगीत तिंद्र सचदेवा, ३/२)श्री. सारांश जितेंद्र सचदेव ४)श्री. रवी इंदरलाल सचदेवा असे कायदेशी त्रारस आहेत. यापुढे दिनांक १३/०५/२०१ रोजीच्या नोंदणीकृत मृत्युपत्रान्वये सदरचा फ्लॅ यांचा मलगा श्री रवी इंदरलाल सचदेवा यांग

सदर गाव मौजे : चळणे. ता. वसई. जि. पालघ पिन कोड-४०१ २०२, येथील सर्व्हे नं. ७२ (जुन पर्व्हे नं.९०), १ (पैकी), २ (पैकी), ३ (पैकी), (पैकी), ७ (पैकी), ८ (पैकी), ९ (पैकी) ह्या जमिन मिळकतीवर बांधण्यात आलेल्या सेक्ट र मधील <u>"</u>कौल हेरीटेज<u>"</u> या कॉम्प्लेक्स मधी इम्प्रेस टॉवर" या इमारतीमधील ७१५ चौ. फु णजेच ६६.२४ चौ.मीटर क्षेत्राचे "बी" विंग लॅटच्या मालकी हक्काचे हस्तांतरण श्री**ा**व इंदरलाल सचदेवा यांच्याकडे करणे सद्यस्थिती गलंबित आहे. मृत्यपत्रातील तरतदींनसा ायदेशीर प्रक्रियांचे पालन केले जात आहे. दर नोटीसीव्दारे विनंती केली जाते की. सद ॉटच्या मालको हक्काच्या हस्तांतरणाबा**ब** णत्याही कायदेशीर वारस वा कोणत्य क्तीचा कोणतेही आक्षेप, दावे किंवा विवा यास त्या कायदेशीर वारस अथवा व्यक्तीं ांचा आक्षेप खालील पत्त्यावर ही नोटीस प्रसि पासन १४ दिवसांचे आत नोंदवावा. विहि तीत असे करण्यात सदर व्यक्ती अयशस् ग्रास सदर फ्लॅटचे हस्तांतरण पर्ण झाल्यानंत नेल्या हरकतीची दखल घेतली जाणार ना त्याची पोच मानली जाईल. या प्रकरणाश वंधित कोणत्याही शंका किंवा स्पष्टीकरणासा या खालील पत्त्यावर संपर्क साधा. नांक - १४/०८/२०२४

ॲड. गौरव प्रकाश पै (वकील रिलायबल प्रेस्टीज, पहिला मजल आय.डी.बी.आय. बँकेच्या वरती, आचोळे रोड नासोपारा (पूर्व), ता. वसई, जि. पालघर

VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED

CIN: L31401MH2007PLC171844

Regd. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building, New Link Road, Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058

Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-3020018 (Rajasthan Phone: +91-141-6667775 Website: www.vetoswitchgears.com E-mail: cs@vetoswitchgears.com

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2024

(Rs. In Lai									(Rs. In Lakhs)
П		Standalone				Consolidated			
S	Particulars	Quarter Ended			Year Ended	Quarter Ended			Year Ended
No		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
L		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
	Total Income from Operations (net)	4,174.35	6,165.77	4,163.49	20,955.45	6,121.01	7,943.75	6,696.28	30,009.43
2	Net Profit / (Loss) for the period								
Ш	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	572.00	2,178.39	485.53	4,023.38	650.18	670.66	651.41	2,875.19
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
IL	(after Exceptional and/or Extraordinary items)	572.00	2,178.39	485.53	4,023.38	650.18	670.66	651.41	2,875.19
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
IL	(after Exceptional and/or Extraordinary items)	431.48	1,731.86	366.18	3,047.80	488.01	222.73	490.03	1,806.31
5	Total Comprehensive income for the period								
ш	[Comprising profit/ (loss) for the period (after tax)								
ΙL	and other comprehensive income (after tax)]	432.72	1,732.94	367.47	3,052.75	489.25	2.67	523.85	1,651.22
1	Equity Share Capital (Face Value Rs.10/- per share)	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50	1,911.50
1 7	Other Equity (excluding Revaluation Reserve)				-				22,713.81
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing								
	and discontinued operations) (not annualised)								
	a. Basic:	2.26	9.06	1.92	15.94	2.55	1.17	2.56	9.45
	b. Diluted:	2.26	9.06	1.92	15.94	2.55	1.17	2.56	9.45

The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2024 is available on www.bseindia.com, www.nseindia.com and www.vetoswitchgears.com

> For and on Behalf of Board For Veto Switchgears and Cables Limited

Akshay Kumar Gurnani **Managing Director & CEO** DIN: 06888193



Place: Jaipur

Date : 13 August, 2024

मार्कसन्स फार्मा लिमिटेड

CIN: L24110MH1992PLC066364 नोंदणीकृत कार्यालयः ११वा मजला, ग्रॅण्डीयर, वीरा देसाई विस्तारित मार्ग, ओशिवरा, अंधेरी, (पश्चिम), मुंबई–४०० ०५३. दूरध्वनी: ०२२ ४००१ २०११, फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०११, ईमेल: companysecretary@marksanspharma.com

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय परिणाम

(प्रति इक्रिटी शेअर डटा वगळता रू. दशलक्षामध्ये)

						त्रात इंग्विटा राजर उटा पंचळता रू. प्रालपानच्य)			
			स्वतंत्र		एकत्रित				
		संप	लेल	संपलेले	संपलेल		संपलेले		
अनु.	तपशाल	तीन	महिने	वर्ष	तीन	वर्ष			
क्र		३० जून २०२४	३० जून २०२३	३१ मार्च २०२४	३० जून २०२४	३० जून २०२३	३१ मार्च २०२४		
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)		
9	कार्यातून एकूण उत्पन्न	२,६२६.७९	२,१४६.६४	९,१५३.४६	६,०५५.६७	५,१०१.२९	२२,२७८.२९		
2	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४२२.९९	483.84	9,७9८.९२	9,२००.9८	९६८.२६	४,२३५.२६		
3	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	३२०.१५	४४१.९१	9,३३७.५८	८९०.६७	७०४.३८	३,१४८.९५		
8	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	३२०.८६	४४०.२९	٩,३४०.४२	९२०.३९	८७२.३०	३,४३४.९२		
	(करपश्चात) कालावधीकरिता नफा/(तोटा)								
	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)								
4	भरणा केलेले समभाग भांडवल	४५३.१६	४५३.१६	४५३.१६	४५३.१६	४५३.१६	४५३.१६		
	(दर्शनी मूल्य रू.१ प्रत्येकी पूर्ण भरणा)								
Ę	प्रतिभागावर मिळकत इक्विटी शेअर रू.१ प्रमाणे*								
	–मूलभूत :	0.09	0.9८	२.९५	१.९६	9.4२	६.९२		
	– सौम्यिकृत :	0.09	٥.९८	२.९५	9.९६	9.५२	६.९२		

*३० जून २०२४ आणि ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी EPS वार्षिक नाही.

उपरोक्त परिणाम हे सेबी (सुचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या लेखापरिक्षित ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार स्वरूपाचे निष्कर्ष आहेत. अलेखापरिक्षित वर्षाअखेरचे वित्तीय निष्कर्षाचे तपशीलवार स्वरूप www.nseindia.com आणि www.bseindia.com येथे आणि कंपनीची वेबसाईट www.marksanspharma.com वर देखील उपलब्ध आहे

ठिकाण : न्यू यॉर्क दिनांक : १३ ऑगस्ट, २०२४

www.marksanspharma.com

मार्कसन्स फार्मा लिमिटेड करिता मार्क सलदान्हा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक DIN: 00020983

ज्या भागधारकांनी त्यांचे ई–मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी कंपनीकडून ई–संवाद प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे नोंदणी करण्याची विनंती केली जाते. ई-मेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी, भागधारकांना खालील चरणांचे अनुसरण करण्याची विनंती केली जाते:

१. प्रत्यक्ष मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना <u>companysecretary@marksanspharma.com</u> वर ई–मेलद्वारे नाव, फोलिओ नंबर, मोबाइल नंबर, ई–मेल पत्ता, स्वयं साक्षांकित शेअर सर्टिफिकेट (दोन्ही बाजूंच्या) पॅन/आधारच्या स्कॅन केलेल्या प्रती प्रदान करण्याची विनंती केली जाते किंवा वैकल्पिकरित्या, हेच रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या वेबसाइट लिंकद्वारे करा: <u>https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx</u>. २. डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते.



श्रीराम फायनान्स लिमिटेड

मुख्य कार्यालय: लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दुर.:०२२-४२४१०४००, ०२२-४०६०३१००, वेबसाईट: http://www.shriramfinance.in. नोंदणीकृत कार्यालय: श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए, साउथ फेज, इंडस्ट्रियल इस्टेट, गुन्डी, चेन्नई - ६०००३२. शाखा कार्यालय: १०६२. इमारत क्र.१०. ६वा मजला. सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क. गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला. अंधेरी पर्व.

परिशिष्ट-४-ए

(पहा नियम ८(६) व ९(१) ची तरतुद)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव सूचना

: एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड मध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दि.३०.११.२०२२ रोजी पासून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम फायनान्स लिमिटेड असे बदलण्यात आले. दिनांक ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉपोरेशनचे प्रमाणपत्र.

सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९(१) च्या तरतृदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीराम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड म्हणून ज्ञात) कडे तारण/अधिभारीत असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून श्रीराम फायनान्स लिमिटेड यांना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसुलीकरिता खाली दिलेल्या तपशिलानुसार ई-लिलान आधारावर जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे या तत्त्वावर ३०.०८.२०२४ रोजी स.११.०० वा. ते द.१.००वा. विक्री केली जाईल. कर्जदार, जामिनदार, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघु वर्णन व ज्ञात अधिभार, ताबा प्रकार, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम आणि वाढिव मुल्याचे तपशील

कर्जदार/सह-कर्जदार/	१३(२) मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन	आरक्षित मुल्य (रु.)	इसारा रक्कम ठेव	लिलावाची	संपर्क व्यक्ती व
जामिनदार/तारणकर्ताचे नाव	तारीख व रक्कम		व बोली वाढविणे	(इरठे) तपशील	तारीख व वेळ	निरीक्षण तारीख
बाप्पा फ्रूट कंपनी (कर्जदार)	दि.१९.१०.२०२१ रोजी	फ्लॅट क्र.२३, २रा	₹.१,0५,00,000/-	इरठे रक्कम खाली नमुद	वेळ	देबज्योती रॉय
मालक-आनंद काशिनाथ तिवारी	कस्ट.आयडी	मजला, विंग-सी,	बोली वाढविणे	केलेल्या खाते	३० ऑगस्ट,	९८७४७०२०२१
न्यू मैत्री आशिष कोहौसो, दुकान	बी०६७५०२१	गोविंद दळवी नगर	रु.२५,०००/-	तपशिलानुसार	२०२४	
क्र.८,	कर्ज करारनामा क्र.	कोहौसोलि,	आणि अधिकाधिक	आरटीजीएस/एनईएफटी	वेळ:	
संयुक्त नगर, आचोळे रोड,	सीडीबीडीआरटीएफ	चिताभाई पटेल रोड,		स्वरुपात जमा करावी.	स.११.००	मालमत्तेच्या
नालासोपारा(पू), पालघर-४०१२०९.	१८०६२९००३	नालंदा रेस्टॉरंट	इसारा रक्कम ठेव	बँक नाव: ॲक्सिस बँक	वा.	निरीक्षणाची
आनंद काशिनाथ तिवारी	अंतर्गत रक्कम	समोर, कांदिवली	(इरठे)(रु.)	लिमिटेड, शाखा: डॉ.	ते	तारीख:
(सह-कर्जदार/जामीनदार)	₹.४४,0६,७४४/-	(पू), मुंबई-	रु.१०,५०,०००/-	राधाकृष्णन सलाई,		२२.०८.२०२४
फ्लॅट क्र.२३, २रा मजला, विंग-सी,	(रुपये चव्वेचाळीस	४००१०१.	इरठे सादर करण्याची	मायलापूर, चेन्नई-६००००४.	दु.१.०० वा.	वेळ: स.११.००
गोविंद दळवी नगर को हौसोलि,	लाख सहा हजार	चतुसिमा:-	अंतिम तारीख	बँक खाते क्र.: चालु खाते	વા.	ते दु.२.००वा.
चिताभाई पटेल रोड, नालंदा रेस्टॉरंट	सातशे चव्वेचाळीस	उत्तर :- इमारत		क्र.००६०१०२०००६७४४९		
समोर, कांदिवली (पू), मुंबई-	फक्त)	दक्षिण :- कलावती	89.06.3078	आयएफएससी कोड:		
800808	तसेच नमूद केलेल्या	मंदिर	वेळ: स.१०.०० ते	युटीआयबी०००००६		
श्रीमती सीमा आनंद तिवारी	कर्ज कराराच्या अटी व	पूर्व: :- छिटाभाई	सायं.५.०० वा.	युटाञायबा०००००६		
(सह-कर्जदार/ जामीनदार)	शर्तींनुसार इतर खर्च	पटेल रोड				
फ्लॅट क्र.२३, २रा मजला, विंग-सी,	आणि खर्चासह	पश्चिम :- झोपडपट्टी				
गोविंद दळवी नगर को हौ सोलि,	कराराच्या दराने व्याज					
चिताभाई पटेल रोड, नालंदा रेस्टॉरंट	आणि शुल्कासह जमा					
समोर, कांदिवली (पू), मुंबई-	करावी.					
800808	कर्ज खाते क्र.					
ताबा दिनांक व ताबाचा प्रकार	सीडीबीडीआरटीएफ					
ताबा दिनाक व ताबाचा प्रकार	१८०६२९०००३					
०२.०२.२०२४ – सांकेतिक ताबा						
चात अधिभार – अचात						

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९(१) अन्वये वैधानिक १५ दिवसांची सूचना:

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, ई-लिलावाच्या तारखेपुर्वी अर्थात ३०.०८.२०२४ पुर्वी व्याजासह वर नमुद केलेली संपूर्ण रक्कम जमा करावी, अन्यथा मालमत्तेचा लिलाव/विक्री केली जाईल आणि उर्वरित रक्कम असल्यास ती व्याज व शुल्कासह वसुल केली जाईल. कोणतेही कारण न दर्शविता काही किंवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे राखून आहे. ऑनलाईन लिलाव आमची लिलाव संस्था नेक्सजेन सोल्युशन प्रा.लि. यांचे (https://www.disposalhub.com) वेबसाईटवर संचालित केले जाईल. विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता आणि निविदा सादर करण्याचे ठिकाण, निविदा उघडणे व लिलावाचे ठिकाण याकरिता कृपया (https://www.disposalhub.com ला तसेच श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या http://shriramfinance.in/auction वेबसाईटला भेट द्या.

ठिकाण : मंबर्ड

सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम फायनान्स लिमिटेड

दिनांक: १४.०८.२०२४

महेंद्र कमार जैन अध्यक्ष, कार्यकारी संचालक व सीएफओ डीआयएन:०९७६५५२१